

ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था,
मुंबई आणि नागपूर येथील आस्थापनेवरील
अस्थायी स्थायी करणेबाबत

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्र.एमएलआय-०४२४/प्र.क्र.४८/काम-६
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक ११ जून २०२४

संदर्भ:- १) शासन निर्णय क्र.एमएलआय-११००/प्र.क्र.८५३०/कामगार-६ दि.२८/०२/२००६
२) शासन निर्णय क्र.एमएलआय-०७१७/प्र.क्र.२०/कामगार-६ दि.१२/०३/२०२४
३) वित्त विभाग शासन निर्णय क्र.टीईपी-२००२/प्र.क्र.१३/सेवा-३ दि.२१/०६/२००६
४) संचालक, ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांचे पत्र क्र.मश्रविसं/३९८
दि.२०/०३/२०२४

प्रस्तावना :

ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि नागपूर कार्यालयाचा जुना आकृतीबंध दि.२८/०२/२००६ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आला होता. यामध्ये मुंबई कार्यालयात एकूण ३९ पदे होती. त्यापैकी १९ पदे स्थायी व २० पदे अस्थायी होती. तसेच नागपूर कार्यालयातील सर्व १२ पदे अस्थायी होती.

ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि नागपूर कार्यालयाचा सुधारीत आकृतीबंध दि.१२/०३/२०२४ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेला आहे. नवीन आकृतीमध्ये मुंबई कार्यालयाकरिता १५ व नागपूर कार्यालयाकरिता १० अशी २५ पदे दर्शविण्यात आलेली आहेत. त्यामध्ये, सहयोगी प्राध्यापक दर्जाची २ नवीन पदे प्रत्येकी एक असे मुंबई व नागपूर कार्यालयाकरिता आहेत. नवीन आकृतीबंधातील मुंबई येथील १५ पैकी ८ पदे स्थायी व ७ पदे अस्थायी आहेत. नागपूर येथील सर्व १० पदे अस्थायी आहेत. मुंबई कार्यालयातील ६ मृत संवर्गातील एकूण १६ पदांपैकी ५ पदे स्थायी असून, मृत संवर्गात ९ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच नागपूर कार्यालयातील एक मृत संवर्गात ३ पदे अस्थायी असून, त्या संवर्गात आता १ कर्मचारी कार्यरत आहे.

ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था मुंबई व नागपूर येथील नवीन आकृतीबंधातील अस्थायी पदे व मृत संवर्गातील अस्थायी पदे स्थायी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

वित्त विभागाच्या दि.२१/०६/२००६ च्या शासन निर्णयान्वये ३ किंवा अधिक वर्षे पूर्ण होणारी व कायम स्वरूपाच्या दीर्घकाळ चालू राहणा-या कामासाठी आवश्यक असलेली पदे कायम करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागाला प्रदान करण्यात आले आहेत. दि.२१/०६/२००६ च्या शासन निर्णयातील अटीप्रमाणे मुंबई व नागपूर कार्यालयातील नवीन निर्मित सहयोगी प्राध्यापक हे पद वगळता, अन्य सर्व अस्थायी पदे स्थायी करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. स्थायी व अस्थायी पदांचे विवरणपत्र परिशिष्ट-अ मध्ये या शासन निर्णयासोबत जोडण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेस्थळावर हा उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०६१११७४०५२०४१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(स्वप्निल कापडणीस)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव.
- २) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा.उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ५) मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधान परिषद, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.
- ६) सर्व सन्माननीय विधानसभा/विधान परिषद सदस्य यांचे खाजगी सचिव.
- ७) प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) संचालक, ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई.
- ९) उपसंचालक, ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, नागपूर.
- १०) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
- ११) महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
- १२) कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
- १३) कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.
- १४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १५) जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर.
- १६) निवड नस्ती (कामगार-६), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.

शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,

क्र.एमएलआय-०४२४/प्र.क्र.४८/काम-६

दिनांक ११ जून २०२४

सोबतचे परिशिष्ट-अ

(ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई व नागपूर येथील स्थायी व अस्थायी पदांचे विवरणपत्र)

ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई येथील नवीन आकृतीबंधातील स्थायी/अस्थायी पदांचे विवरणपत्र

| अ.क्र. | पदनाम | मंजूर पदे | स्थायी | अस्थायी |
|--------|-------------------------------------|-----------|--------|---------|
| १. | संचालक | १ | १ | -- |
| २. | प्राध्यापक (श्रम विज्ञान) | १ | १ | -- |
| ३. | सहयोगी प्राध्यापक (श्रम विज्ञान) | १ | -- | १ |
| ४. | सहायक प्राध्यापक (श्रम विज्ञान) | २ | २ | -- |
| ५. | प्रबंधक | १ | १ | -- |
| ६. | ग्रंथपाल | १ | १ | -- |
| ७. | अधीक्षक | १ | १ | -- |
| ८. | वरिष्ठ लिपिक | १ | १ | -- |
| ९. | लघुटंकलेखक | २ | २ | -- |
| १०. | रोखपाल/लिपिक टंकलेखक | ४ | ४ | -- |
| | एकूण | १५ | १४ | १ |

ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई येथील मृत संवर्गातील स्थायी पदांचे विवरणपत्र

| अ.क्र. | पदनाम | मृत संवर्गातील कार्यरत पदे | स्थायी |
|--------|--------------|-------------------------------|--------|
| १ | संशोधन सहायक | १ | १ |
| २ | वाहन चालक | १ | १ |
| ३ | शिपाई | ४ | ४ |
| ४ | माळी | १ | १ |
| ५ | रखवालदार | १ | १ |
| ६ | सफाईगार | १ | १ |
| | एकूण | ९ | ९ |

ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, नागपूर येथील नवीन आकृतीबंधातील

स्थायी/अस्थायी पदांचे विवरणपत्र

| अ.क्र. | पदनाम | मंजूर पदे | स्थायी | अस्थायी |
|--------|-------------------------------------|-----------|--------|---------|
| १ | उपसंचालक | १ | १ | -- |
| २ | सहयोगी प्राध्यापक (श्रम विज्ञान) | १ | -- | १ |
| ३ | सहायक प्राध्यापक (श्रम विज्ञान) | २ | २ | -- |
| ४ | ग्रंथपाल | १ | १ | -- |
| ५ | अधीक्षक | १ | १ | -- |
| ६ | वरिष्ठ लिपिक | १ | १ | -- |
| ७ | लघुटंकलेखक | १ | १ | -- |
| ८ | रोखपाल/लिपिक टंकलेखक | २ | २ | -- |
| | एकूण | १० | ९ | १ |

ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, नागपूर येथील मृत संवर्गातील स्थायी पदांचे
विवरणपत्र

| अ.क्र. | पदनाम | मृत संवर्गातील कार्यरत पदे | स्थायी |
|--------|-------|-------------------------------|--------|
| १ | शिपाई | १ | १ |
